



# ***Oriental Rail Infrastructure Limited***

(Formerly known as Oriental Veneer Products Limited)

CIN of the Company: L35100MH1991PLC060686

Corporate Office: 16, Mascarenhas Road, Mazgaon, Mumbai – 400 010.

Tel: +91 22 6138 9400 . Fax: 6138 9401 . Email: [compliance@orientalrail.co.in](mailto:compliance@orientalrail.co.in) . Website: [www.orientalrail.com/](http://www.orientalrail.com/)

June 16, 2021

To,

**BSE Limited,**

1<sup>st</sup> Floor, New Trading Wing,

Rotunda Bldg, P.J. Towers,

Dalal Street, Fort, Mumbai- 400 001

Dear Sir/Madam,

Scrip Code No.: 531859

**Sub: Submission of newspaper copies of publication of Extract of statement of Audited Consolidated Financial results for the quarter and year ended March 31, 2021.**

In terms of Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 the Company has published Extract of statement of Audited Consolidated Financial results for the quarter and year ended March 31, 2021, which have been published in 'Business Standard' (all India Edition) in English Language & in 'Navakal' (Maharashtra Edition) in Marathi Language dated June 16, 2021.


Please find attached the copies of the aforesaid advertisement.

Kindly take the same on your record.

Thanking you,

Yours faithfully,

For **Oriental Rail Infrastructure Limited**



**Sonam Gupta**  
Company Secretary

Encl.: as above





# Interest margins of banks at 12-yr high

Cost of funds fell 50 bps in FY21, but yield declined just 19 bps

KRISHNA KANT  
Mumbai, 15 June



Banks continue to reap the gains of Reserve Bank of India's (RBI's) cuts to the repo rate in recent years. Their interest margins – spread between cost of funds and lending rate – reached a 12-year high of 375 basis points (bps) in financial year 2020-21 (FY21) as the decline in the cost of funds exceeded the softening in lending rates.

The combined interest income of 31 listed banks in the Business Standard sample was down 0.6 per cent in FY21 while their interest expenses – interest paid to depositors – was down 8.5 per cent last fiscal leading to an expansion in their interest margins.


The data suggests that margin expansion is a long-term story for banks. In the last five years, the banks' interest margin has risen by 59 bps from 3.17 per cent in FY16 to 3.75 per cent last fiscal. One basis point is one-hundredth of a per cent. (See the adjoining charts)

Private sector banks such as HDFC Bank, ICICI Bank, and Axis Bank have even higher margins. Their interest margins increased to 423 bps in FY21 from 412 bps a year ago. Public sector banks (PSBs), meanwhile, had lower margins of 349 bps in FY21, up from 306 bps a year ago.

Analysts attribute the margin expansion to the wedge between RBI's repo rate and the lending rate in the market. "The spread between repo rate and benchmark corporate lending rate is now at an all-time high of nearly 300 bps. As a result, while there has been a sharp cut in banks' cost of funds, their lending rates have declined only marginally in recent years. This has expanded the interest margins for banks," says Shailendra Kumar, chief investment officer at Narmolia Securities.

Banks' average cost of funds – the interest that they pay to borrowers – was down nearly 50 bps in FY21 to 4.48 per cent from 4.97 per

## BANKS' MARGINS UP 59 BPS IN 5 YRS




cent a year ago. In the same period, the yield on their advances and investments was down by only 19 bps to 8.23 per cent.

In the last five years, the average cost of funds has declined by 157 bps from 6.06 per cent in FY16. In the same period, the yield on their advances and investment only declined by 99 bps.

Analysts, however, say banks have not been able to fully exploit higher margins due to a slump in credit growth. "The spread on advances and commercial loans is even higher at close to 500 bps, but banks are investing nearly 70-80 per cent of their incremental funds in low-yielding assets such as government bonds and liquid funds due to lack of credit demand from corporates and retail segments," says Dhananjay Sinha, managing director and chief strategist at JM Finance Institutional Equity.

Banks' combined advances rose

## YIELD ON BANKS' ADVANCES & INVESTMENTS



just 5.7 per cent in FY21, growing at the slowest pace in at least 12 years. The advances were up 10.3 per cent in FY20. In comparison, the deposits were up by 11.8 per cent last fiscal and banks' investment in bonds and liquid assets were up by 17.3 per cent.

Analysts expect a decline in margins going forward. "The interest spread in the banking industry is at the peak and it could decline from here on as costs have bottomed out. This could translate into lower earnings for banks in FY22," says Dhananjay.

Others also see banks' earnings coming under pressure from a potential rate hike by RBI due to a steady rise in inflation. "A rate hike by RBI will lead to immediate rise in banks' cost of funds, but it could have only a marginal rise in their lending rate due to an already high spread between repo and corporate bond yield. This will mean lower margins for banks," says Kumar.

# Proposed NPS tweaks will offer greater flexibility

But systematic withdrawal plan carries risk that retirees may overdraw

SANJAY KUMAR SINGH & BINDISHA SARANG

At an average of 62 per cent, the one-year return of tier-1 equities schemes of the National Pension System (NPS) looks attractive. And a few features are likely to be added to NPS soon that could enhance its popularity.

## Don't deviate from asset allocation

The 62 per cent return is on a par with that delivered by the Nifty (61.7 per cent) over the past year. This is not surprising. Though pension fund managers (PFMs) are allowed to do active fund management, many may still mimic the index.

According to Jharna Agarwal, head, Anand Rathi Preferred: "NPS funds have not generated significant alpha. Open-ended equity mutual funds have given better returns." Returns of large-cap funds have ranged from 39-64 per cent (average 56.5 per cent). Mid-cap funds have fared better (64.4-109.8 per cent, average 79.9 per cent). NPS investors have got what they would have in a Nifty50 index fund (average return of direct plans: 59.4 per cent).

Avoid increasing your equity allocation in NPS. "Stick to an asset allocation that match-



## EQUITY SCHEMES: TRACKING NIFTY RETURNS

Tier-1 schemes	Return range (minimum to maximum) %		
	1-year	3-year	5-year
Scheme E	56.73-65.16	12.13-14.02	12.78-15.36
Scheme C	8.45-10-.16	9.62-11.36	8.81-9.76
Scheme G	4.06-4.98	11.15-12.59	9.07-10.78
Scheme A	3.96-11.68	5.54-11.52	NA

E: equity; C: corporate bond; G: govt bonds; A: alternative assets; Minimum and maximum returns for each category are given Source: npstrust.org.in

es your risk profile instead of increasing equity exposure based on one-year return," says Manish P Hingar, founder, Fintoo, an investment and tax advisory firm.

## Don't chase past returns

Those who have not invested in NPS yet should not take the plunge based just on the past year's return. They should weigh its pros and cons. NPS offers the benefit of low cost (0.03-0.09 per cent fund management fee). It is illiquid, which ensures investors end up with a retirement corpus. It offers a tax benefit of ₹50,000 under Section 80CCD(1B). And it pro-

vides the benefit of tax-free rebalancing.

At the same time, an investor's money gets locked in for a long time. NPS also does not offer flexibility at retirement: 40 per cent of the corpus must be invested in an annuity.

Invest if you meet a few criteria. You should ideally be in the 30 per cent tax bracket, have sufficient funds so that investing in NPS does not crowd your other investments, and you should not need the money before superannuation. Next, let us evaluate the new features.

Systematic withdrawal plan (SWP): The Pension Fund Regulatory and Development Authority chairman announced recently that instead of having to invest in

an annuity at retirement, investors will get the option to go for an SWP (though this will require legislative changes).

An annuity offers one big advantage—a guaranteed income for life. An SWP will give investors the flexibility to withdraw more or less each month based on their needs. "The big risk is that retirees could overdraw from their corpus and thereby run out of money," says Deepesh Raghaw, founder, PersonalFinancePlan, a Securities and Exchange Board of India-registered investment advisor. Deciding on a prudent withdrawal rate is not easy. A person could live longer than expected. If he draws more in a year when the market is down, he would end up making the loss in his depleted portfolio permanent.

Inflation-indexed annuity: Currently, annuities pay a constant sum throughout the retiree's life, whose value gets eroded by inflation over the years. An inflation-adjusted annuity will hence be a boon. "Such a product is, however, likely to have a lower starting rate of return than a normal annuity," says Raghaw.

Withdraw corpus till ₹5 lakh: Investors with a corpus of up to ₹5 lakh (up from ₹2 lakh earlier) will be able to withdraw the entire amount at retirement. Financial planners say it is okay to do so as the annuity one would get from 40 per cent of that corpus would anyway be paltry.



# Gold holds near 4-week low with focus on key Fed meeting

Gold held near the lowest in four weeks in the wake of higher bond yields, as investors awaited a key Federal Reserve meeting for clues on future monetary policy.

The yield on 10-year Treasuries eased slightly on Monday, following a two-day gain from the lowest since March that

damped the appeal of the non-interest-bearing precious metal. Bullion traders' attention will be on the Fed's two-day meeting which starts Tuesday, as well as comments from central bank Chair Jerome Powell, for signals on a timeline for paring stimulus. Bullion's retreat from the high-

est since January earlier this month came as investors weigh inflation pressures. Expectations are that the Fed won't signal scaling back bond purchases until August or September, even if it delivers projections for an interest-rate liftoff in 2023, according to economists surveyed by

Bloomberg. Spot gold was little changed at \$1,865.75 an ounce at 1:54 p.m. in London. Prices slid as low as \$1,844.92 on Monday, the lowest since May 17. Silver and platinum dropped, while palladium steadied. The Bloomberg Dollar Spot Index rose 0.2 per cent. **BLOOMBERG**

**navi mutual fund**  
**NAVI AMC LIMITED**  
(FORMERLY KNOWN AS ESSEL FINANCE AMC LIMITED)  
Registered Office: Peerless Mansion, 1, Chowringhee Square, Kolkata-700069  
Tel: 033 40185000; Fax: 033 40185010; Toll free no. 1800 103 8999.  
Website: www.navimutualfund.com, Email: mf@navi.com  
CIN: U65990WB2009PLC134537

**NOTICE CUM ADDENDUM (No. 13 of 2021-22)**  
**NOTICE CUM ADDENDUM TO THE SCHEME INFORMATION DOCUMENT (SID) AND KEY INFORMATION MEMORANDUM (KIM) OF NAVI REGULAR SAVINGS FUND.**  
Investors are requested to note that pursuant to SEBI Circular No. SEBI/HO/IMD/DF3/CIR/P/2020/197 dated October 05, 2020, NAVI AMC Limited has evaluated the risk levels for the schemes of the Mutual Fund based on the scheme portfolios as on 31st May, 2021. Accordingly, risk-o-meter of Navi Regular Savings Fund has been revised as follows:-

Existing risk-o-meter

Revised risk-o-meter

This Notice cum Addendum forms an integral part of SID(s) and KIM(s) of the Schemes of the Mutual Fund, as amended from time to time. All the other terms and conditions of SIDs and KIMs of the Schemes of the Mutual Fund except as specifically modified herein above remain unchanged.

For Navi AMC Limited  
(Formerly Essel Finance AMC Limited)  
(Investment Manager to Navi Mutual Fund)  
(Formerly Essel Mutual Fund)

Place: Mumbai  
Date: 15th June, 2021

Sd/-  
Authorized Signatory

**MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.**

**ORIENTAL RAIL INFRASTRUCTURE LIMITED**  
(Formerly known as Oriental Veneer Products Limited)  
CIN: L35100MH1991PLC060686  
Regd. Office: Village Aghai, via Kalyan Railway Station, Thane-421 301, Maharashtra, India  
Tel No.: 022-61389400 Fax No.: 022-61389401 E-mail: compliance@orientalrail.co.in Website: www.orientalrail.com

**Extract of Statement of Audited Consolidated Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2021**  
₹ in Lakhs (Except EPS)

Sr. No.	Particulars	Quarter ended		Year ended		
		31-03-2021	31-12-2020	31-03-2020	31-03-2021	31-03-2020
1	Revenue from Operations	6,146.04	6,272.39	8,657.53	22,016.94	26,667.19
2	Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and / or Extraordinary items)	421.25	587.81	891.41	2,008.85	3,194.51
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)	421.25	587.81	891.41	2,008.85	3,194.51
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items)	288.93	475.43	732.77	1,542.18	2,433.30
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after Tax)]	288.93	475.43	732.77	1,542.18	2,433.30
6	Paid-up Equity share capital	539.03	539.03	539.03	539.03	539.03
7	Other equity	-	-	-	8,466.30	7,031.92
8	Earnings Per Share (Face Value ₹ 1/- each)					
	Basic:	0.54	0.88	1.36	2.86	4.51
	Diluted:	0.54	0.88	1.36	2.86	4.51

**Notes:**  
1. The results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meetings held on June 15, 2021. The Statutory Auditors have expressed an unmodified audit opinion with respect to the Audited Financial Results of the Company for the quarter / year ended March 31, 2021.  
2. The above is an extract of the detailed format of Financial Results of quarter / year ended March 31, 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results of quarter / year ended March 31, 2021 are available on the Stock Exchange website [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and the website of the Company <http://www.orientalrail.com>  
3. The Board has recommended Final Dividend of ₹ 0.20/- per fully paid up equity share (20%) of ₹ 1/- per share, subject to the approval of shareholders of the Company at the ensuing Annual General Meeting.  
4. The Company mainly operates in one segment namely "Indian Railway Products" and hence segment details are not required to be published.  
5. Previous period / year figures have been recast / re-grouped to conform to the current periods' / year's presentation.

For and on behalf of Board of Director of Oriental Rail Infrastructure Limited  
Sd/-  
Managing Director

Date : June 15, 2021  
Place : Mumbai

Karim N. Mithiborwala  
Managing Director

**SINCLAIRS**  
HOTELS and RESORTS

Extract of Audited Financial Results for the quarter and year ended March 31, 2021

Particulars	Quarter Ending	Year Ended	Quarter Ended
	31.03.2021	31.03.2021	31.03.2020
Total income from operations	1,055.06	2,313.88	755.91
Net Profit/(loss) for the period before Tax	286.43	423.16	(96.11)
Net Profit/(loss) for the period after Tax	210.70	351.12	(79.50)
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive income (after tax)]	214.24	361.33	(74.40)
Paid-up Equity Share Capital (Face value ₹ 2)	557.00	557.00	557.00
Other Equity (excluding Revaluation Reserve)		9,850.22	
Earnings per share (of ₹ 2/- each) (not annualised)			
- Basic and diluted ₹	0.76	1.26	(0.29)

**Notes:**  
a) The above is an extract of the detailed format of Audited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Audited Financial Results is available on Bombay Stock Exchange website ([www.bseindia.com](http://www.bseindia.com)) and on Company's investor information website ([www.sinclairsindia.com](http://www.sinclairsindia.com))  
b) During the year, the company's business has been very adversely impacted on account of the Covid-19 pandemic. The revenues were badly affected due to the restrictions and lockdown imposed during the first six months of the year and the Company's hotels had to be closed. With the easing of restrictions, the Company's operations commenced in a phased manner and the business started improving steadily. All the properties saw a sharp increase in occupancies in the second half of the fiscal year. Unfortunately, in the last month of the fiscal year, there was a sudden second wave of the Covid-19 pandemic leading to cancellations of bookings and substantial reduction in revenues.  
The Government has embarked on a focused vaccination drive and it is expected that the situation will improve soon and lead to the removal of lockdowns and travel restrictions. The Company's properties are well maintained with all safety protocols in place and ready to welcome guests again.  
The Company has assessed the possible impact of Covid-19 in preparation of the financial results, including but not limited to its assessment of liquidity and going concern assumption, recoverable values of its financial and non-financial assets and impact on revenues and costs. The Company has considered internal and external sources of information and based on current estimates, expects to recover the carrying amount of these assets. The Covid-19 pandemic has no precedents and its impact could widely differ from estimates. The Company will continue to closely monitor the environment. The Company has enough liquidity to meet its financial obligations and accordingly, the financial results of the Company have been prepared on a going concern basis.  
c) The Board of Directors has recommended a dividend of 40 % i.e ₹ 0.80 per equity share of ₹ 2 each fully paid up.  
d) The Company's new 60 room hotel at Gangtok has commenced operations effective November 10, 2020.  
e) The Company does not have any exceptional items to report in above periods.  
f) Figures for the previous periods have been regrouped/reclassified wherever necessary, in order to make them comparable.

By order of the Board  
Navin Suchanti  
Chairman  
DIN: 00273663

Place : Kolkata  
Date : June 15, 2021

**Sinclairs Hotels Limited**  
CIN: L55101WB1971PLC028152  
Regd. Office: Pressman House, 10A Lee Road, Kolkata 700 020  
t: 9007540731, e: ir@sinclairshotels.com www.sinclairsindia.com

BURDWAN ■ DARJEELING ■ DOOARS ■ GANGTOK ■ KALIMPONG ■ OOTY ■ PORT BLAIR ■ SILIGURI



# मुंबई शहरातील २१ अतिथोकादायक उपकारप्राप्त इमारतींची म्हाडाच्या सभापतींकडून आज पाहणी

■ मुंबई

म्हाडाच्या मुंबई इमारत कुलनी व पुनर्वसन मंडळातर्फे दर्याची मुंबई शहर वेढ्यावरील ११ उपकरणांच्या इमारती अतिथोकादायक पाणीत करणार्थ आल्या आहेत. पावसाळ्याच्या आगमनाची पार्श्वभूमी लक्षात घेता या इमारतीतील रहिवाशांच्या सुसुक्ष्मांत मंडळाचे सभापती विनोद सुभाकर यांनी उद्या सुभाकरांसमोर दोन दिवसांचा पाहणी दौरा आयोजित केला आहे. योजाळकर, मंडळाचे मुख्य अधिकारी अरुण

होंगरे, संबंधित विभागातील उपमुख्य अधिकारी व आवककरनेतुसार अधिकारी यांचे पर्यक्ष दक्षिण मुंबईतील थोकादायक इमारतींना प्रत्यक्ष दैन डेन पाहणी करणार आहेत. इमारतीची परिस्थिती लक्षात घेता तेथील भाडेकरू, रहिवाशांना आवककरनेतुसार अध्याय मागणीनुसार संक्रमण विद्युत्सिग्नल मंडळाचे विभाग करणार्थचा निषिद्धि देखील ताकाळ घेतला जातील, अशी माहिती मंडळाचे सभापती विनोद सुभाळाकर यांनी आज एका पत्रकारां दिनी. तसेच या इमारतीतील भाडेकरू,

रहिवाशांना मंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवककरनेतुसार इमारती रिक करण्याकामी सहकार्य करण्याचे आवाहन व सुक्याच्या दृष्टीने मंडळाच्या अधिकार्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करण्याबाबत जागरूक देखील करण्यात येणार आहे. जेणेकरून अपघातातून होणारी जीवित व वितरिती टाळता येईल. याचाही जबाबदार काढण्यात येईल. अतिथोकादायक उपकरणास इमारतीमध्ये ४६० निवासी व २५१ अनिवासी आहे एकूण ७११ रहिवासी, भाडेकरू आहेत. पापेकी

११३ निवासी भाडेकरू. रहिवाशांनी त्यांची स्वतःची इमारत पर्यायी व्यवस्था केली आहे. आतापर्यंत २० निवासी भाडेकरू, रहिवाशांना संक्रमण शिथिलत स्थलांतरित करण्यात आले आहे. उर्वरित २५१ निवासी भाडेकरू, रहिवाशांना तिफामनाच्या सूचना देऊन गाळे खाली करून घेण्याची कार्यवाही सुरू आहे. पहिल्या दिवशी दहा इमारतीची पाहणी होणार असून दुसऱ्या दिवशी ११ इमारतीची पाहणी केली जाणार अल्याचीही माहिती देखील सुभाळाकर यांनी दिली.

## ज्युनियर कुस्तीपटूंच्या हत्येला युकेनच्या महिलांमुळे कलाटणी

नवी दिल्ली - ज्युनियर कुस्तीपटूंच्या हत्येप्रकरणी ऑलिम्पिकपटू सुशील कुमारला ताब्यात घेतल्यानंतर आता या प्रकणाला नवे वेगळे वळण मिळाले आहे.दिल्ली पोलिसांच्या फ्राम प्रचनेचे यामुळेही खुलासा केला आहे. ही घोरणा प्रकणत एका युकेनच्या महिलांमुळे कनेशन असल्याचे यामुळे आले आहे. युकेनमध्ये राहणारी ही महिला योानु महालाची गर्भविक असल्याचे सांगितले जाते आहे. योानु महाला ही कुस्तीपटू याक काला जवळची नातेवाईक असल्याचे यामुळे आले आहे. मात्र त्याच्या विरोधात अजून कोणत्याही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. मांडिल टाऊनस्थित सागर धन्यश्याच फल्टरर काही दिवसांपूर्वी सुशील कुमाराला खास अजय कुमार गेटा होता. तेव्हा सागर आणि नोबू तिचे नव्हते. त्यावेळी अजयने युकेनमध्ये स्थलांतरित वेल्या काळा. त्यानंतर तो तिथून निघून गेला. याची खबर या दोघाना सुजुवातीला नव्हती. या घटनेची माहिती योानुला जेव्हा कळली तेव्हा त्याने फोन करून अजयला खूप शिवालाळ केली. त्यामुळे हे वादने कारण ठरले असण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे.

## विहारमध्ये दुकाने, कार्यालयांची वेळ वाढवली! रात्रीच्या संचारबंदीत घट

पाटना - राज्यातील कोरनाची परिस्थिती आटोक्यात घेवताना असल्यामुळे लांकडाऊनच्या नियमांही शिथिलता दिली जाते आहे. त्यात उद्यापासून दुकाने आणि सकारी कार्यालयांच्या वेळेत वाढ केली असून रात्रीची संचारबंदी एक तासाने कमी केली आहे. ही घोषणा मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज केली. विहारमधील कोरनाच्या परिस्थितीचा सामाहिक आढावा घेण्यात आला. त्यात मुख्यमंत्री हत्येच्यामुळे दुकाने व कार्यालयांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार आता दुकाने उद्यापासून सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू राहतील. यापूर्वी दुकानांना सायंकाळी ५ वाजेपर्यंत पयसाणी होती. सकारी कार्यालयांचे सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. याशिवाय रात्रीच्या संचारबंदीही एक तासाची कायत केली आहे. त्यानुसार आता सायंकाळी ७ एवढी रात्री ८ ते सकाळी ५ वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू आहे.

# भारत-चीन गलवान संघर्षाला एक वर्ष पूर्ण

■ नवी दिल्ली

मागील वर्षी १५ आणि १६ जुनच्या रात्री पूर्वी लडाखच्या गलवान खोऱ्यामध्ये भारत आणि चीन सैन्यात हिंसक झुंज झाली. या हिंसक संघर्षाला आज एक वर्ष पूर्ण झाले. या चकमकीत एकूण २० भारतीय सैनिकांनी देशाच्या अखंडतेसाठी आणि सावधबीमव्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. चीनची लढाना सवांचे बलिदान देणाऱ्या या शूर सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी स्वतः लष्करप्रमुख जगत एम.एम.तरुणे यांनीही शूर सैनिकांची आडघर करतून देत सांगितले की, त्यांचे शौर्य आणि प्रामाण्य देशाच्या अंतःकणात आणि मनमंथने कायम राहिले.

**प्रत्यक्ष नियंत्रण रेषेखालू परिस्थिती 'जैसै थे च'**

मागील वर्षी, १५-१६ जून रोजी रात्रीच्या वेळी पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैन्या यांच्यात हिंसक झुंज झाली. या चकमकीत सैन्याच्या १६ विहार युनिट (रेजिमेंट) चे कमांडिंग ऑफिसर कर्नल सतोबा वायू यांच्यासम एकूण २० भारतीय सैनिकांनी देशाच्या अखंडतेसाठी आणि सावधबीमव्यासाठी आपल्या प्राणा दिले. भारतीय लष्कराने चीनच्या विरुद्ध पूर्वीच्या लडाखमधील या कारवाईस ऑपरेशन नो लेप्ट' असे नाव दिले. विद्योप म्हणजे या लडाईत एकही गोळी घालली नव्हती. युक्त दंगल, काठ्या आणि भाले

वापरण्यात आले होते. या संघर्षानंतर दोन्ही देशातील तणाव शिथिल पोहोचला होता. तणाव लष्कराच्यासाठी दोन्ही देशांमध्ये लक्षाची पाठोवडी घेचा सुरू आहे. चर्चेच्या जवळपास ११ फेब्रुवारी साय्यातचही परिस्थिती 'जैसै थे च' आले. चीनच्या परिघट नियंत्रण आर्मीने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेखालू अतिरिक्त बांधकाम केले असल्याचे समोर आले आहे. याद्वारे चीनींच्या सैनिकांच्या राहण्याची व्यवस्था देखील घेतली. याशिवाय या भागांमध्ये रस्ते, बंकर, पायाभूत सुविधा, रुग्णालयेदेखील उभारण्यात आली आहेत. दीर्घकाल दहाण्यासाठी चीनकडून ही व्यवस्था करण्यात आली असल्याचे बोलले जाते आहे.

## इटालियन नाविक प्रकरण सुप्रीम कोर्टाने बंद केले

■ नवी दिल्ली

१५ फेब्रुवारी २०१२ मध्ये केरळ किनाऱ्यावरून दोन मच्छिमारांच्या हत्ये प्रकरणातील आपापपानी दोन इटालियन नाविकांकरुद्ध सवांचे न्यायालयाने मंगळवारी भारतीय कोर्टादारी कारवाई बंद करण्याचे निर्देश दिले. न्यायाधीश इंदिरा बन्वनी आणि न्यायाधीश एमआर श्राव यांच्या सुटीमुळे खंडपीठाचे या प्रकणाने दोन इटालियन विरोधात एकआयसण आणि कार्यवाही रद्द केली. खंडपीठाने म्हटले आहे की, भारताने स्वीकारलेल्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाच निष्णाऱ्या अनुक्रमाने इटली या प्रकणत पुन्हा चौकशी करू शकते. इटलीने दिलेली १० कोटींची भरपाई सवांचे न्यायालयाने न्याय व पुरिशी असल्याचे स्पष्ट केले आहे. यापूर्वी आगला निघून राहून देवत कोर्टाने पुनःसमभरणाची रकम पीडित कुटुंबांच्या वित्तेचे क्षण करण्यासाठी केरळ उच्च न्यायालयात यमा करावी असे म्हटले होते. २०१२ मध्ये दोन भारतीय मच्छिमारांना दोन इटालियन खलाशांनी हार केले होते. इटालियन टेल डेव्हा एम्बेडी एफारिक लेक्सीकर भारताने दोन इटालियन तेजात केले आहेत.

## दरिंत उडी घेणारी विवाहिता सुखरूप सिंधुपुर्ण, प्रतिनिधी- सावंतवाडी

काठ्याती घाटच्या खोल दरिंत उडी घेतून आरुनच्या बरवाणा प्रलक करणार्थ या नवविवाहितेची ओखळ अखेर पडली. कमल मनाचा इडे (२५) असे तिचे नाव आहे. पतीबरोबर झालेल्या भांड्यांचा उगम करताना देवत आणून हा टोकाचा निषिद्ध घेतला, अशी कबुली तिने पोलिसांना दिली आहे. दर्यातून दरिंत पडल्यामुळे तिच्या आंगवर जखम झाल्या आहेत. तसेच एक पाय फ्रॅक्चर आहे. त्यामुळे तिच्या अतिथ उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक सचिन हुदलेकर यांनी सांगितले.

## कोरनामुळे अनाथ झालेल्या ७०० बालांची जबाबदारी भारतीय जैन संघटनेने स्वीकारली

मुंबई - कोविडमुळे अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांचे सतत मोठे मुकाम झाले आहे. तसेच हे विद्यार्थी प्रचंड तणावाखाली जीवत जात आहेत. याने दैनंदिन शिक्षणाबरोबरच मानसिक तणावातून बाहेर काढून पुन्हा प्रवाहात आणणे, त्यांचा आत्मविश्वास वाढविणे, मोठी स्वप्न दाखविणे व ते साकारण्यासाठी सक्षम करणे हे एक मोठे आव्हान आहे. दर्यातून, कोविडमुळे अनाथ झालेल्या ७०० विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी भारतीय जैन संघटनेने स्वीकारली आहे. भारतीय जैन संघटनेने (जीओएन) तादूर भूक्यातील १२०० भूकंपग्रस्त विद्यार्थी, मेळवाट व टाण्यातील ११०० आदिवासी विद्यार्थी, आत्महत्याग्रस्त शोकत्याचे ७०० विद्यार्थी असे मागील ३० वर्षात एकूण ३००० विद्यार्थ्यांना मानसिक तणावातून बाहेर काढून त्यांचे दीर्घकालिक पुनर्वसन सुरू करून त्यांना एक कर्तव्यता, जबाबदारी व संवेदनीय नागरिक बनविण्याचे कार्य यशस्वीपणे केले आहे. अशा विद्यार्थ्यांना मानसिक तणावातून बाहेर काढण्यासाठी देस पालतोकतील वरिष्ठ मानसोपचार न्हाऱ्या सल्ल्याने व कुपणाली सुसुप्त मानसोपचार ताऱ्या सहाय्याने, संशोधनवाट आधावित उपचार करत त्यांचे पोस्टिव नविकल्पित आले आहेत.

श्री. ऑनिक डेव सिंधुपुर्ण रिजिडेंट... 0742007N1991P1LC200999... 0742007N1991P1LC200999... 0742007N1991P1LC200999...

## शहापुर १३५ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित

शहापुर, प्रतिनिधी- विद्युत वितरण कंपनीसाठी वीज वितरणाची बाधती थकबाकी ठोकलेखी ठरल्यामुळे वजुलीसाठी कटौत पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. काल विद्युत वितरण कंपनीने शहापुरातील

१३५ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करून जोरादार झटकन दिला आहे. त्यामुळे थकबाकीदारांची, औद्योगिक, व्यावसायिक, पाणी पंप, विद्युतगी, शेतीपंप, व इतर असे एकूण ८० हजार ग्राहक आहेत. त्यापैकी घरागुी

स्वरूपाच्या २७ हजार ग्राहकांकडून १ कोटी ११ हजार, त्यामुळे थकबाकीदारांच्या ३ हजार ६७२ ग्राहकांकडून ३ कोटी, अशा एकूण ३७ हजार ग्राहकांकडून ११ कोटीची थकबाकी येणे आहे.

TENDER FOR REDEMPTION... 0742007N1991P1LC200999... 0742007N1991P1LC200999...

जॉर्जि नोटरी... 0742007N1991P1LC200999... 0742007N1991P1LC200999...

वहादूर (राष्ट्र) कला कवटा वसाहतीत विभाग... 0742007N1991P1LC200999... 0742007N1991P1LC200999...

ओरिएंटल टेल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड... 0742007N1991P1LC200999... 0742007N1991P1LC200999...

Table with columns: अ. क्र., तिथी, ठिकाण, प्रमाण, इतर विवरणे.

जॉर्जि नोटरी... 0742007N1991P1LC200999... 0742007N1991P1LC200999... 0742007N1991P1LC200999...